

mit der Ergänzung: सर्वभूतं ३,२७,७. श्र० *ein ungleiches —, unfreundliches Benehmen* MAITRIP. 40. — 3) *Gleichmässigkeit, ein richtiges —, normales Verhältniss:* समवागतवीर्य adj. SUQR. १, १२६, १३. — Vgl. समता.

समतस् (२. स + म०) adj. (f. श्रा) 1) *unwillig, grollend mit (सम)* RÍA-TAR. ६, १७९. — 2) *missgünstig, neidisch auf, neidisch:* काकुत्स्थमुदिष्य RAGH. ७, ४. KATHAS. २२, ३७. ३९, ५७.

समद् f. *Streit, Händel* NAIGH. २, १७. häufig loc. pl. RV. १, ३, ४. ६६, ६. १७३, ७. २, १२, ८. कर्तारै ज्योति: समत्सु ४, १६, १०. यद्मीयाति समद्युपस्थि६, ७५, १. तीत्रा: सुमदो ज्येष्ठ २. सुमदो गमिष्ठ: AV. ५, २०, १२. शूलं बनाय सुमदं क्षणोपि RV. १०, १२५, ६. ÇAT. Br. १, १, ४, २४. ३, ६, २, २. ४, ६, ४, १२. देवतान्यः सुमदं दध्यात् *erregt Händel unter den Göttern* TBR. २, १, १०. ३, ३, २, २. तात्राय च विशेषं च. zwischen K. und V. TS. २, २, ११, २. तात् एवासमदं करोति *macht, dass unter ihnen Frieden bleibt*, ÇAT. Br. १, १, २, १४. ४, ४, २, ३. Die beiden Ableitungen सम् + श्रद् *essen* und सम् + मद् (*weil Trunkene Händel kriegen* DURGA), welche schon NIR. १, १७ giebt, obwohl Padap. richtig समद् schreibt, halten wir für gleich unbrauchbar; vielmehr २. सम् + suff. श्रद् wie दृषद्, भमद्, वनद्, शारद्; vgl. ओमादोc.

समद् (२. स + मद्) adj. (f. श्रा) *aufgeregt, berauscht:* Indra SPR. (II) ३९७२. Weiber IND. St. ४, ३९६. RT. ३, ३. Bienen ६, २७. *brünstig:* Elephanten MBH. १, ५३४. ७, ११६२. १२, १८९२. SPR. (II) ६३४८. Stiere MBH. ४, ४३८६. Vögel UTTARAB. ३३, १५ (४४, ४०).

समदन् n. *wohl = समद्. स मन्युमी: सुमदनस्य कृता* RV. १, १००, ६. सुमदन् PADAP.

समदर्शन adj. 1) *gleich, ähnlich:* मक्षेन्द्र० R. GOOR. २, १, १. १०८, १२. — 2) *auf Alles oder Alle mit gleichen Augen schauend* MBH. १२, ८०२७. १३, २१८. RAGH. ४, २४. MÄRK. P. ४९, ९. BHAG. P. ३, २९, ३३. ३२, २५. ४, १३, ७, २८, ३७, ७, १, ४२. १०, ५, ६६. सर्वत्र BHAG. ६, २९. R. GOOR. २, ७, १०. सर्वेषाम् १, १९, २०. — Vgl. तुल्यदर्शन.

समदर्शिन् adj. = समदर्शन २) R. ७, २, ३३. SPR. (II) ६६. BHAG. P. ६, १७, ३५. ७, १०, ४४. सर्वत्र R. GOOR. १, ७, ७. ASHTAV. १७, १५. MÄRK. P. १८, ४४, ३०. अलाभे पदि वा लभे MBH. १, ४६०४. १२, २६६. विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणो गवि हस्तिनि। श्रुति चैव श्याके च BHAG. ५, १८.

समडु (१) f. *Tochter* TRIK. २, ६, ७; vgl. die Corrig. und समर्धुका.

समडुःख adj. *den Schmerz mit einem Andern theilend, mitleidig* R. २, ४१, ३. RAGH. ४, ३९.

समडुःखसुख adj. 1) *Leiden und Freuden mit einem Andern theilend* MBH. १, ७६२२. ÇAK. ५९. — 2) *Leiden und Freuden gleich wenig beachtend* BHAG. २, १५. ASHTAV. ५, ५.

समदृश् adj. = समदर्शन २) BHAG. P. १, ४, ५. ९, २१. २, ७, १०. ३, २४, ४४. ४, १२, ३६, १४, ४४. ६, ३, २७. ७, ११, ९. ४, २३, ४. १०, ८७, २३. सर्वत्र ६, १७, ३४. श्रौतो वा लहरे वा u. s. w. SPR. (II) ८४४.

1. समदृष्टि f. *das Schauen mit gleichen Augen auf Alles oder Alle:* डुःखे सुखे च विप्रेन् या दृष्टिर्वत्ते सदा (lies समा)। तथा शत्रौ च मित्रे च समदृष्टिः सा स्मृता॥ KALYOGASĀRA १६ im ÇKDAs. तिन्नस्तदेता द्रष्टव्यः समदृष्टा सुत लया KATHAS. ४४, १७९.

2. समदृष्टि adj. = समदर्शन २) SPR. (II) ८१९२. Davon nom. abstr. °त्र n.: सर्वत्र RÍA-TAR. १, ४५७.

समद्दन् (von समद्) adj. *streitend:* Indra RV. ६, १८, २. ७, २०, ४.

VII. Theil.

समदिद्विभुज् adj. *zweimal zwei gleiche Seiten habend, ein Rhomboid* COLEBR. ALG. ३८.

समद्विभुज् adj. *zwei gleiche Seiten habend ebond.*

समधर्म adj. (f. श्रा) *von gleicher Eigenthümlichkeit, gleich, ähnlich:* सुमनःसधर्माणां स्त्रीणाम् BHAG. P. ४, २९, ५४.

समधिक (२. सम् + श्र०) adj. (f. श्रा) = श्रतिरिक्त AK. ३, २, २५. १) *überschüssig, mit einem Ueberschuss versehen, mehr seiend:* मास *ein Monat und darüber* MBH. १८, ९६७. मासत्रय HIT. ३३, ४. वर्षात्समधिकादा VARĀU. BH. S. १७, ४. KULL. zu M. ४, ७. शत R. ७, ६०, ७. — २) *das gewöhnliche Maass übersteigend, gesteigert:* समधिकारम् UTTARAB. ७०, ५ (१०, ५). °ता-वाय SIH. D. ५२, १२. °लज्जावती (adv.) १११. समधिकतरवृप् *schöner als* (abl.) RAGH. १८, ५२. समधिकतरोऽङ्गुसिन् (adv.) MECH. १००.

समधिगम (von गम् mit समधि) m. *das Verstehen, Begreifen:* नाज्ञास्युत्पव्वलोकसमधिगमः BHAG. P. ५, १३, २६.

1. समधुर (२. स + म०) १) adj. *süß.* — २) f. श्रा *Weintraube* AVSU. ४३.

2. समधुर (२. सम + धुर = धुर्) adj. *eine gleiche Last tragend wie (gen.)* RAGH. १, २४.

समधृत adj. *gleich abgewogen, auf der Wage gleich gemacht:* द्वे कृच्छले समधृते विज्ञेयो रौप्यमाषकः M. ४, ४३.

1. समन् (von २. सम्) n. *Zusammentreffen, Begegnung, und zwar १) Umarmung:* श्रावरस्ती समनेव (für °नमिव NIR. १, ४०) योषा RV. ६, ७५, ५. eben so ४, ५८, ४ (NIR. ७, १७). १०, १६४, २. — २) *Streit, Kampf* NAIGH. २, १७. NIR. १, १४, ४४. RV. ६, ७५, ३, ५. वाजी न सति: समना डिगति ११६, १. श्रा यज्ञः समने पर्यथः १०, १४३, ४. VS. ११, ११. — ३) *Zusammenkunft, Festversammlung:* समप्रयोगे न समनेष्वज्ञन् *sie schmückten sich wie Jungfern beim Feste* RV. ७, २, ५, २, १६, ७. लेतैव याति समनेषु रेभन् ११७, ४७. समनेव वपुष्यतः कृपावृन्मानुषं पूर्णा *er macht die Menschen zu einem bewundernden Zuschauerkreis d. h. zieht Aller Augen auf sich* ४, ४१, १, १०, ४४, ५, ८६, १०. AV. २, ३६, १. श्रुन्यासां समने पती *zu Anderer Festen d. h. Hochzeiten gehend* ६, ६०, २. — ४) *Verkehr:* विया सृजति समने व्यर्थितः *welche die Geschäftigen auf Verkehr aussendet* RV. १, ४८, ६. — Vgl. १. श्र०.

2. समन् s. २. श्र०.

समनग्र adj. *zur Versammlung gehend:* °गा इत् व्रा: RV. १, १२४, १. Agni ७, १४, ४.

समनन् (von २. श्रन् mit सम्) n. *das Zusammenathmen* NIR. ७, १७.

समनतर् (२. सम् + श्र०) adj. *unmittelbar folgend:* ते (प्रवरं शत्रुं) च कृता हृनिष्यामि ये तत्र समनतरा: R. ५, ४३, ४४. BHAG. P. ६, १४, ३. श्राज्ञाप्य विभो कार्यमस्माकं समनतरम् *was wir unverzüglich zu thun haben* HARIV. ४२१५. °क्रिया PANKAT. ed. orn. ३९, २. SARVADARÇANAS. २०, ३, ५. मात्यानि वस्त्राणि विविधानि च। गन्धतैलं च गन्धांश्च पञ्चात्र समनतरम्॥ ४० v. a. und *Anderes* R. ४, २४, १६. °रम् unmittelbar hinter: लक्ष्मणात् R. ६, ४, ५०. शिविका० ४, २४, २५. unmittelbar darauf MBH. ५, ६०७२. R. ५, ४९, ११. ६, ७०, १७. KATHAS. ६, ४३९. MÄRK. P. १६, ७९. SÄH. D. २७, ११. unmittelbar nach mit gen. MBH. १, ५३३३. am Ende eines comp. R. ६, १०१, १४ *(तदाक्षयम् zu lesen)*. KATHAS. ४, २४. SARVADARÇANAS. ४, ६. इच्छासमनतर् सज्जात ११५, १४.

समनर् m. = समशुद्धि GOL. TRIPR. ४७. GANIT. TRIPR. २६.

समनस् (२. स + म०) adj. *einmütig, einträchtig* P. ६, १, १४४, VÄRTT. ३.